



SHRADHA INFRAPROJECTS LIMITED

CIN: L45200MH1997PLC110971

Registered Office: Shradha House, Near Shri Mohini Complex, Kingsway, Block No F/8, Nagpur 440001, Maharashtra, India
Email-id: investorinfo@shradhainfra.in, Phone No.: 0712-6617181, Website: www.shradhainfra.in

Through Online Filing

Thursday, 09th January 2025

Ref. SIL/CS/405

To,
The Manager - Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block –G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai- 400051

Symbol: SHRADHA

ISIN: INE715Y01031

Subject: Intimation of Newspaper Clipping/s for publication of Notice of 03rd Extra-Ordinary General Meeting of the Company for the Financial Year 2024-25 in Local Newspaper/s.

Dear Sir / Madam,

In continuation of our Letter SIL/CS/402 Dated: 31st December, 2024, we wish to inform you that the 03rd Extra-Ordinary General Meeting of the Shareholders (Members) of the Company, for the financial year 2024-25 will be held on Thursday, the 30th January, 2025 at 11.30 A. M. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility.

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), we are enclosing herewith a certified copy of Newspaper Clipping/s, for publication of Notice, published in 'India Express Nagpur' [English Language] and Loksatta, Nagpur, Vernacular (Marathi) Language, on Thursday, 09th January 2025, containing requisite information about the Extra-Ordinary General Meeting, Book Closure, Cut-off Date and e-Voting, etc. for your reference and records.

It is requested to place the aforesaid information on records. Meantime, kindly acknowledge the receipt.

Yours faithfully,

For **SHRADHA INFRAPROJECTS LIMITED**

Shrikant Huddar
Company Secretary & Compliance Officer
(ICSI Membership No. A38910)

3 THE CITY

SPPU to stop admissions if colleges don't upload NAAC data by Jan 15

SOHAM SHAH
PUNE, JANUARY 8

THE SAVITRIBAI Phule Pune University's academic affiliation section has released a circular asking affiliated colleges and institutes to upload information regarding National Assessment and Accreditation Council (NAAC) evaluation by January 15. Failing this, the University will restrict first-year admissions to the said colleges.

NAAC conducts assessment and accreditation of Higher Educational Institutions (HEI) such as colleges, universities or other recognised institutions to derive an understanding of the 'Quality Status' of the institution. It judges institutions based on outcomes, curriculum coverage, teaching-learning processes, faculty, research, infrastructure, learning resources, organisation, governance, financial well-being and student

services. Colleges and recognised institutions which have not completed the NAAC evaluation/re-evaluation/ratings, or are in the initial stage of HEI Registration Institutional Information for Quality Assessment (IIQA), should upload data regarding the stage of the accreditation by January 15, says the circular signed by Deputy Secretary of the affiliation section S Davkhari.

"All concerned should take serious note that if the information is not updated in the college profile

on this website, action will be taken to restrict first-year admission to all approved courses of the concerned colleges/recognised institutions for the academic year 2025-2026," the circular said. Pro Vice-Chancellor of SPPU Dr Parag told The Indian Express, "Keeping in mind the upcoming academic year, we are undertaking a review of NAAC accreditation of colleges. Almost 98% of colleges under our University have NAAC accreditation but if they don't upload that information and update it with us, it is not useful."

COEP TECHNOLOGICAL UNIVERSITY

(A Unitary Public University of Government of Maharashtra)
Shivajinagar, Pune - 411 005, Maharashtra, India

Applications are invited for the post of **Research Associate / Personal (RA) [01 Position] (on Contract / Temporary)**

The RA will be appointed in the project **Agricultural Revitalization in Higher Education Institutions of Asian Countries (AGRHI)** sponsored by ERAMUS + programme of European Union. Please refer the university website (<https://www.coeptech.ac.in/recruitment/>) for further details.

Registrar

EXPRESS NEWS SERVICE
PUNE, JANUARY 8

PUNE MUNICIPAL Corporation (PMC) commissioner Rajendra Bhosale has directed all civic body officials to give time to citizens visiting their offices with grievances and resolve the issues as early as possible.

Bhosale's directions came after Chief Minister Devendra Fadnavis urged heads of civic bodies to focus on resolving citizens' concerns. In a virtual meeting Tuesday, Fadnavis urged municipal commissioners, collectors, and police commissioners to ensure ease of living for the common citizens. Bhosale also held a meeting

with all heads of departments of PMC and communicated the message of the chief minister. "The priority should be to resolve the civic woes of citizens. Citizens' applications on Lokshahi Din should be resolved immediately," he said.

"It has been noticed that few of the officers instead of meeting visiting citizens spend

more time in their ante-chamber. The officers should stop spending more time in their ante-chamber and instead attend to the visiting citizens who come with their concerns. The problems raised by citizens should be discussed with experts and stakeholders to resolve them as early as possible," he added.

The civic body chief pointed out that PMC will celebrate 75 years of its formation in February this year, and all departments should work towards improving the quality of life in the city.

Civic body officers should also prepare a timetable to visit construction sites, Bhosale said.

NATIONAL FERTILIZERS LIMITED
(A Govt. of India Undertaking)
A-11, Sector-24, NOIDA-201301
Phone - 0120 2412294, 2412445, Fax: 0120 2412218

Ref No : NFL/Mktg-D/City Compost/2025-26/01 Date : 09.01.2025

e-PROCUREMENT NOTICE

Bids are invited from the prospective bidders for procurement of "City Compost" to be marketed in various states under NFL's brand. For details visit website: <https://etenders.gov.in/eprocure/app> (e-tendering) & www.nationalfertilizers.com (Homepage). E-Tender No. 2025_NFL_223284_1. Last date of Bid submission date / Opening of Technical Bid document is - 15.30 Hrs on 20.01.2025 / 15.30 Hrs on 21.01.2025. Any Corrigendum (s) to this tender shall be published only on our websites. **DGM-(Mktg-Domestic)**

MIT PUNE
MIT TECHNOLOGY BUSINESS INCUBATOR
MAKING IDEAS HAPPEN... (Since 2018)

MIT Technology Business Incubator

The Incubator is funded by Department of Science & Technology, Government of India. We have 11000 Sq.ft. of built up area with cabins and modern manufacturing facilities.

We invite all the aspiring students and members of Public who would like to initiate a Start-up Business, to visit us to avail of our services.

Shri. Ninad Patil
Chief Executive Officer, MIT TBI, Pune.

Prof. Prakash Joshi
Director - TBI,
Founder, MIT Group of Institutions, Pune

+91-9822615309 info@mittbi.org

Kashyap Building, MIT World Peace University Campus, Kothrud, Pune - 411 038.

This is an advertisement for information purpose only.

ICL Fincorp ICL FINCORP LIMITED

(Please scan the QR code to view the Prospectus)

ICL Fincorp Limited (our "Company" or "the Company" or "the Issuer" or "ICL") was originally incorporated as 'Jawahar Finance Limited' at Chennai, a public limited company under the provisions of the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated December 9, 1991, issued by RoC. The name of our Company was changed to 'Irinjalakuda Credits & Leasing Company Limited' pursuant to a fresh certificate of incorporation dated April 26, 2004 issued by the RoC. Later, the name of our Company was changed to 'ICL Fincorp Limited' pursuant to a fresh certificate of incorporation dated May 8, 2016 issued by the RoC. Our Company holds a certificate of registration dated June 09, 2016 bearing registration number B-07.00437 issued by the Reserve Bank of India ("RBI") to carry on the activities of a non-banking financial company without accepting public deposits under Section 45 IA of the Reserve Bank of India Act, 1934. For further details about our Company, see "History and Certain Other Corporate Matters" on page 102 of the Prospectus.

Corporate Identification Number: U65191TN1991PLC021815; **PAN:** AAACJ1806C **E-mail:** info@iclfincorp.com; **Website:** www.iclfincorp.com; **Registered Office:** Plot No: C308, Door No: 66/40, 4th Avenue, Ashok Nagar, Chennai- 600 083, Tamil Nadu, India; **Telephone:** +91 44 4208 2381, 2958 0014;

Compliance Officer and Company Secretary: Visakh T.V.; **E-mail:** cs@iclfincorp.com; **Telephone:** +91 480 2670400, 2828071, 2831305
Chief Financial Officer: Madhavankutty Thekkedath; **E-mail:** cfo@iclfincorp.com; **Telephone:** +91 480 2670400, 2828071, 2831305

CORRIGENDUM

Maharshi Karve Stree Shikshan Samstha
Karvenagar, Pune 411052

Corrigendum to Advertisement "Required Principal" published on 19.12.24. In the said advertisement, the period mentioned for submitting applications was 15 days from the date of publication of the said advertisement. Please read it as 30 Days instead of 15 days. There is no other change in the earlier advertisement.

Secretary

SHRADHA INFRAPROJECTS LIMITED

Corporate Identification Number (CIN) : L45200MH1997PLC110971
Registered Office: Shradha House, Near Shri Mohini Complex, Kingsway, Block No F/8, Nagpur 440001, Maharashtra, India | **E-mail ID :** investorinfo@shradhainfra.in
Phone No. : 0712-6617181, **Website :** www.shradhainfra.in

NOTICE OF THIRD (03RD) EXTRA-ORDINARY GENERAL MEETING FOR THE FINANCIAL YEAR 2024-25, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that :

- The third (03rd) Extra-Ordinary General Meeting for the Financial Year 2024-25 of the Members of the Company will be held on Thursday, the 30th day of January, 2025 at 11:30 A. M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (DAVM) in compliance with the General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020, January 13, 2021 and May 5, 2022, September 25, 2023 and circular No. 09/2024 dated September 19, 2024 (referred as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated, January 15, 2021 and May 13, 2022 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/ 2024/133 dated October 3, 2024 (collectively referred as "Circulars") issued by the Securities Exchange Board of India ("SEBI") without presence of physical quorum to transact the business as set out in the Notice of the Extra-Ordinary General Meeting.
- Electronic copies to the Notice of Third (03rd) Extra-Ordinary General Meeting for the Financial Year 2024-25 have been sent to the members whose email-ids are registered with the Depositories/Company. The same is also available on the Company's website at <https://www.shradhainfra.in/> and website of the Stock Exchange i.e. National Stock Exchange of India Limited at <https://www.nseindia.com/>
- Members whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s) (OR) Members who wish to update their email address are requested to get the same registered /updated by following procedure given below:
 - Members holding shares in demat form can get their email address registered/updated by contacting respective Depository Participant.
 - Members holding shares in physical form may send an email request to the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited along with a signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number.
- Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the EGM either remotely (during e-voting period) or during the EGM when window for e-voting is activated upon instructions of the Chairman). The instructions for joining the EGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through e-voting system during the EGM has been provided in the Notice of EGM. Member's participating through VC/OVAM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, to vote from a place other than venue of the EGM. The Company has engaged the Services of Central Depository Securities Limited ("CDSL") to provide e-voting facilities to its members, to cast their vote in a secure manner.
- Those members who shall be present in the EGM through VC/OVAM facility and had not casted their votes on the Resolutions through e-voting or otherwise not barred from doing so, shall be eligible to cast vote through remote e-voting system during the EGM. The members who have casted their votes by remote e-voting prior to the EGM may also attend/participate in the EGM through VC/OVAM facility but shall not be entitled to cast their votes again.
- The remote e-voting period commences on **Monday, 27th January, 2025 at 9.00 a.m.** and will end on **Wednesday, 29th January, 2025 at 5.00 p.m.** The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The Members of the Company, holding Equity Shares in dematerialized (demat) form as well as in physical form, as on cut-off date of **Thursday, 23rd January, 2025** may cast their vote electronically on Ordinary and/or Special Business(es) as set out in the Notice of Extra-Ordinary General Meeting through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL).
- CS Riddhita Agrawal, Company Secretary in Practice, Mumbai, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting process in a fair and transparent manner.
- Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Wednesday, 22nd January 2025 to Thursday, 30th January 2025** (both days inclusive) for the purpose of Third (03rd) Extra-Ordinary General Meeting for the Financial Year 2024-25.
- In case of any queries/grievances relating to voting by electronic means the Shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available on CDSE Website under Help Section or write an eMail to helpdesk.evoting@cdslindia.com

For Shradha Infraprojects Limited SD/-
CS Shrikant Huddar
Company Secretary
ICSI Mem. No: A38910

Date : 08th January, 2025
Place : Nagpur

CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.
A Navratna Company (A Govt. of India Undertaking)
NSIC Business Park, New MDPB Building, 2nd Floor, Okhla Ind. Estate, New Delhi-110020

CONCOR Invites E-Tender in Two Packet System for the following work:-

Tender No.	CON/Area/ENGM/MLP/Varamana/WHE-6863/2024-25
Name of Work	Construction of warehouse (805 sqm), surrounding PGC Road and its allied electrical and firefighting works at IRIS P/Parvane.
Estimated Cost	₹ 2180.97 Lakhs (Including GST)
Completion Period	12 (Twelve) Months
Earnest Money Deposit	₹ 12,40,500.00 (Rupees Twelve Lakh Forty Thousand Five Hundred only)
Cost of Tender Document (Non-refundable)	NIL
Tender Processing Fee (Non-refundable)	₹ 540/- (Inclusive of taxes & duties through e-payment)
Date of sale of tender online	09.01.2025 from 15:00 hrs to 29.01.2025 up to 17:00 hrs.
Date & Time of submission of Tender	30.01.2025 up to 17:00 hrs.
Date & Time of Opening of Tender	31.01.2025 at 15:00 hrs.

For financial eligibility criteria, experience with respect to similar nature of work, etc. please refer to detailed tender notice available on website www.concorindia.co.in, but the complete tender document can be downloaded from website www.tenderindia.com/CDCL. Further Corrigendum (Addendum to this Notice, if any, will be published on website www.concorindia.co.in, www.tenderindia.com/CDCL and Central Procurement Portal (CPP)) only Newspaper press advertisement shall not be issued for the same.

Executive Director (Projects)
Phone No. 911-4122290

यूनियन बैंक
ऑफ इंडिया **Union Bank of India**

Asset Recovery Management Branch : 21, Veena Chambers Mezzanine floor, Dalal Street, Fort, Mumbai-400001 **Web-site :** <http://www.unionbankofindia.co.in>
E-mail : ubin0553352@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE [For Immovable Property] [Appendix IV [Rule-8 (1)]]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Asset Recovery Management Branch Mumbai Samachar Marg, Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 19.05.2016 and (additional enforcement of Security Interest action notice in terms of Debt Recovery Tribunal Order in Interim Application I A No. 350 of 2017 in Securitization Application No. 114 of 2017) dated 19.06.2018 in connection with the credit facilities enjoyed by **M/s. Kiran Agencies, Mr. Vijay Wasudeo Somalwar, Mr. Kiran Wasudeo Somalwar, Mr. Abhinav Kiran Somalwar, Mrs. Achala Vijay Somalwar, Mrs. Vandana Kiran Somalwar**, to repay the amount mentioned in the Notice being **Rs. 16,76,26,213.00 (Rupees Sixteen Crores, Seventy Six Lakh, Twenty Six Thousand, Two Hundred Thirteen Only)** together with interest (excluding costs) mentioned thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower /mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this **4th day of the January year 2025**.

The borrowers /mortgagor/guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Union Bank of India, Asset Recovery Management Branch, Mumbai** for an amount of **Rs. 16,76,26,213.00 (rupees Sixteen Crores, Seventy Six Lakh, Twenty Six Thousand, Two Hundred Thirteen Only)** and interest thereon and expenses.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Description Of Secured Assets

- Flat No 50 A, NIT plot No13, Mount Rd Extn, Sadar, House No 50, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0050 in Ward no 65, Built Up area of balance 1/4th share 215.40 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 50 B, House No 50, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0050 in Ward no 65, Built Up area of balance 1/4th share 215.40 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 50 C & D House No 50, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0050 in Ward no 65, Built Up area of balance 1/2 bearing Flat C 303 Sq. Ft and Flat D, 351 Sq. Ft. total including undivided share in stair case.
- Flat No 51 A House No 51, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0051 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 230 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 51 B House No 51, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0051 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 230 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 51 (C & D) House No 51, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0051 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 230 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 52 A House No 52, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0052 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 233 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 52 B, House No 52, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0052 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 233 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 52 (c & d), House No 52, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0052 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 233 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 53 A, House No 53, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0053 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 288 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 53 B, House No 53, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0053 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing 230 Sq. Ft total including undivided share in stair case.
- Flat No 53 C & D, House No 53, and balance 1/4th portion of House on the First floor portion of House no 0053 in Ward no 65, Built Up area of balance 1/4 th share bearing Flat C 408 Sq. Ft and Flat D 562 Sq. Ft total including undivided share in stair case.

Sd/-
Ms. Pratibha S. Mulik,
Chief Manager & Authorised Officer
For Union Bank of India

Date : 04.01.2025
Place : Mumbai

PUBLIC ISSUE OF SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES OF FACE VALUE OF ₹1,000 EACH

NOTICE TO INVESTORS

This notice is with reference to public issue of secured, redeemable, non-convertible debentures of face value of ₹1,000 each, ("NCDs") at par, for an amount up to ₹5,00,000 thousand ("Base Issue Size") with an option to retain oversubscription of up to ₹5,00,000 thousand aggregating up to ₹10,00,000 thousand (the "Issue") by ICL Fincorp Limited ("Company") in accordance with Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021, as amended (the "SEBI NCS Regulations"), the applicable provisions of the Companies Act, 2013, as amended from time to time, and rules made thereunder the SEBI Circular no. SEBI/HO/DDHS/PoD1/P/CIR/2024/54 dated May 22, 2024, as amended ("SEBI Master Circular"). The Company has filed prospectus dated December 31, 2024 ("Prospectus") with the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai ("RoC"), Securities and Exchange Board of India ("SEBI") and BSE Limited ("BSE") (the "Stock Exchange").

CORRIGENDUM NOTICE TO THE PROSPECTUS ("CORRIGENDUM")

This Corrigendum should be read along with the Prospectus. All capitalized terms used in this notice shall, unless the context otherwise requires, have the meanings ascribed in the Prospectus.

Risk Factor#48 shall be replaced by the following under the section titled "Risk Factors- Internal Risk Factors" on page 32 of the Prospectus.

48. Our Company and Subsidiary are subject to certain legal proceedings and any adverse decision in such proceedings may have a material adverse effect on our business, financial condition and results of operations.

Our Company and our Subsidiary are subject to certain legal proceedings including civil suits, statutory and regulatory proceedings, recovery proceedings etc. We incur cost in defending these proceedings before a court of law. Moreover, we are unable to assure you that we shall be successful in any or all of these actions. In the event we suffer any adverse order, our reputation may suffer and may have an adverse impact on our business and results of operations. Further, our Company and the Subsidiary has initiated certain criminal proceeding against few of our employees and third parties in relation to our business operations. Any adverse decision in such proceedings may have a material adverse effect on our business and results of operations.

A summary of the outstanding proceedings involving our Company, Subsidiaries, Directors, Promoter and Group Companies in accordance with requirements under the SEBI NCS Regulations, as disclosed in this Prospectus, to the extent quantifiable, have been set out below:

Name	Criminal Proceedings	Tax Proceedings	Statutory or Regulatory Proceedings	Disciplinary actions by the SEBI or Stock Exchanges	Material Civil Litigations	Aggregate amount involved (in ₹)
Company						
By the Company	43	-	-	-	-	94,629,727
Against the Company	-	1	-	-	-	8,20,05,000
Directors						
By the Directors	-	-	-	-	-	-
Against the Directors	-	-	-	-	-	-
Promoters						
By the Promoters	-	-	-	-	-	-
Against the Promoters	-	-	-	-	-	-
Subsidiaries						
By the Subsidiaries	2	-	-	-	-	1,583,000
Against the Subsidiaries	-	-	-	-	-	-

For, further details of the legal proceedings that we are subject to, please see "Outstanding Litigations" on page 191 of the Prospectus.

Accordingly, the section on titled "Risk Factors- Internal Risk Factors" on page 32 of the Prospectus stands modified pursuant to this Corrigendum.

The table providing the details for tax litigations involving the Company under the section titled "Outstanding Litigations - Tax Proceedings involving our Company" on page 195 of the Prospectus shall stand replaced with the following table:

Nature of case	Number of cases outstanding	Amount involved
Direct Tax	1	8,20,05,000
Indirect Tax	Nil	Nil

Accordingly, the section on titled "Outstanding Litigations - Tax Proceedings involving our Company" on page 195 of the Prospectus stands modified pursuant to this Corrigendum.

The above changes should be read in conjunction with the Prospectus. The information in this Corrigendum supplements the Prospectus and updates the information in the Prospectus, as applicable. All references to the Prospectus shall also include this Corrigendum.

ISSUE PROGRAMME **ISSUE OPENS ON: JANUARY 08, 2025 (WEDNESDAY)**
ISSUE CLOSES ON: JANUARY 21, 2025 (TUESDAY)*

*The Issue shall remain open for subscription on Working Days from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time), during the period indicated above, except that the Issue may close on such earlier date or extended date as may be decided by the Board of Directors of our Company ("Board") or the Debenture Issue Committee, subject to relevant approvals (subject to a minimum period of two working days and a maximum period of ten working days from the date of opening of this Issue). In the event of such an early closure or extension of the Issue, our Company shall ensure that notice of such early closure or extension is given to the prospective investors through an advertisement in a national daily newspaper and a regional daily newspaper in Tamil Nadu where the registered office is located, with wide circulation on or before such earlier date or extended date of closure. Applications Forms for the Issue will be accepted only from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange, on Working Days during the Issue Period. On the Issue Closing Date, Application Forms will be accepted only between 10:00 a.m. to 3:00 p.m. and uploaded until 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange. A copy of the Prospectus and written consents of our Directors, our Company Secretary and Compliance Officer, our Chief Financial Officer, our Auditor, the Lead Manager, the Registrar to the Issue, Public Issue Account Bank, Refund Bank, Sponsor Bank, Credit Rating Agency, the legal advisor, the Debenture Trustee, lenders to our Company and the Syndicate Member to act in their respective capacities has been delivered for filing to the RoC, in terms of Section 26 of the Companies Act, 2013 along with the requisite endorsed/ certified copies of all requisite documents. For further details, please see "Material Contracts and Documents for Inspection" beginning on page 312 of the Prospectus.

The Company has published the Corrigendum dated January 08, 2025 on their website at www.iclfincorp.com. The Corrigendum can be viewed through the QR code and web link below:

Weblink: <https://iclfincorp.com/fileupload/OvlyrUqC1H>

(please scan this QR code to view the detailed advertisement)

Capitalized terms not defined herein shall have the same meaning as assigned to such terms in the Prospectus.

All the potential investors are advised to please provide attention to the above mentioned update and take an informed decision accordingly.

For ICL Fincorp Limited SD/-
Kuzhupilly Govinda Menon Anilkumar
(Chairman & Managing Director) DIN: 00766739

Place : Irinjalakuda
Date : January 08, 2025

